

Technocraft Industries (India) Limited

Registered Office: Plot No. 47 "Opus Centre", Second floor, Central Road, Opposite Tunga Paradise Hotel, MIDC, Andheri (East) Mumbai – 400 093, Maharashtra, India Tel: 4098 2222/2340; Fax No. 2835 6559; **CIN:** L28120MH1992PLC069252 E-mail: investor@technocraftgroup.com; website: www.technocraftgroup.com

June 15, 2021

To,

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E),

Mumbai- 400051

Script Name: TIIL

BSE Limited

Listing Department P.J. Towers, 1st Floor, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

Script Code: 532804

Sub: Copy of News Paper advertisements of Notice of Board Meeting for approval of Financial Results.

Dear Sir,

Please find enclosed the copy of News Paper advertisements of Notice of Board Meeting for approval of Financial Results to be held on June 25, 2021.

We request you to kindly take the above on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Technocraft Industries (India) Limited

Neeraj Rai Company Secretary

Punjab Cong row: Kharge panel stumped for now

New Delhi, 14 June

ith the hardline supporters of Punjab Chief Minister (CM) Amarinder Singh ruling out any rapprochement with dissenting leader and former minister Navjot Singh Sidhu, the task of the three-member negotiating group led by senior Congress leader Mallikarjun Kharge has become harder.

The group spent time on Sunday with Rahul Gandhi, to share its findings with him after meeting Members of Legislative Assembly (MLAs) and other leaders, including the CM in Punjab.

Amarinder Singh or Captain, as he is known, has already made it clear that he is happy to accommodate Sidhu in the Council of Ministers, but has ruled out giving him the deputy chief ministership or the position of state party chief.

His supporters say there is no question of replacing the CM – not only does he continue to enjoy the backing of the Congress Legislature Party and many members of Parliament, but there is simply no one in the government who has the stature to replace him in a state where elections are due in a matter of months.

The Kharge-led panel is understood to have recommended that Amarinder Singh be retained. But the CM's support-



Punjab CM Amarinder Singh is ready to accommodate Navjot Singh Sidhu in the council of ministers, but has ruled out giving him any top post

ers say that the constant attrition and humiliation of the CM must stop. The bottom line is that New Delhi must withdraw the patronage given to Navjot Singh Sidhu, they say.

'Till a few months ago when the farmer movement was at its zenith, there was only one leader in Punjab – and that was Captain. Now because of all these self goals, the Shiromani Akali Dal (SAD) is well on the path to revival," says an advisor to the Punjab government.

least 15 Assembly seats in Punjab, the Akali Dal and the Bharatiya Janata Party (BJP) will have a 'friendly' fight: old friends making allowances for each other. The Congress would have fared best in a scenario of division where SAD, B.IP, and Aam Aadmi Party (AAP) thrown in for good measure had fought separately. That is no longer the case; the Congress has united its enemies," he said.

The Congress is particularly concerned about the announcement of a pre-poll alliance between the SAD and the Bahujan Samaj Party (BSP). There was a time when BSP was a strong force in Punjab; it had nine MLAs in the Assembly in 1992. Now, with the Dera Sacha Sauda founder Ram Rahim in jail convicted of rape and murder, the Dalit following in Punjab needs a political anchor

Punjab with 31.94 per cent has the highest population of Scheduled Castes in the country, including Valmiki and Mazhabi Sikhs, according to the 2011

Even with all these pressures, Amarinder Singh could have beaten back an Opposition that was disorganised and divided three months ago, his supporters say. Now, with the encouragement given to Sidhu, "the Congress has proved it is its own worst enemy", they say.

Churn in Bihar politics as five MPs remove LJP leader Chirag Paswan

Five of the six Lok Janshakti Party (LJP) MPs in Lok Sabha have joined hands against their leader Chirag Paswan and elected Pashupati Kumar Paras, the youngest brother of Paswan's late father and party founder Ram Vilas Paswan, in his place, causing a big churn in Bihar politics.

Paras on Monday lauded Bihar Chief Minister Nitish Kumar as a good leader and vikas purush (developmentoriented man), highlighting the deep fault lines within the party as his nephew has been a strong critic of the supreme JD(U) leader. "I have not broken the party but saved it,"



LJP leader Chirag Paswan arrives to meet party leader Pashupati Kumar Paras at his house, in New Delhi on Monday. Paras has been named party's new leader

Paras, MP from Hajipur, said. He asserted that 99 per cent of LJP workers were unhappy with the turn of events in Bihar as Paswan led his party against the JD(U) and it fared poorly in

the 2020 assembly polls.

The LJP has been on the brink of collapse, he said in reference to its poor show in the polls, and lashed out at "antisocial'elements in the party, an

of Paswan whose proximity to him has not gone down well with many party leaders. Paras said his group will

apparent pointer to a close aide

continue to be part of the BJPled NDA, and added that Paswan can remain in the organisation.

The group of five MPs has conveyed their decision of electing Paras as the LJP's leader in Lok Sabha to the Speaker. The five MPs had met Speaker Om Birla on Sunday night to inform him about their decision to replace Paswan with Paras as their leader.

Sources in the Speaker's under consideration There has been no comment from Paswan on the issue.

▶ FROM PAGE 1

Adani stocks...

They had risen between 2.2 times and 11.7 times and added over ₹7 trillion in market value over the past one year.

The Adani Group compaies in a stock ex hours, said the investor accounts were not frozen and the news reports were "blatantly erroneous and done to deliberately mislead the investing community". It further said the reports were "causing irreparable loss of economic value to the investors at large and reputation of the group".

Separately, the FPIs also denied the reports of their accounts being frozen.

"The fund is not frozen by any means and maintains full as well as normal trading operations globally," said the APMS Investment Fund in a statement.

The fund added the "account level freeze" was only technical and had "absolutely no relevance to its normal FPI trading activities". Albula Investment also said "its fund is fully operational with normal trading in and outside India".

Shares of Adani Group have had a stellar run over the past few years, sending the group into the big league. Earlier this year, the group became the fourth business conglomerate

Adani Group promoter Gautam Adani is currently the richest Indian after Ambani. A year ago, Adani Group's

lion. The sharp spike in the 100 per cent subsidiary of also because, even as banks group compafication during the market nies has led to allegations of French energy giant Total funds, they charge the same manipulation.

Adani Group Dismissing speculation against ify that the FPIs in question ed in the ownership mirroring in the portfolio companies."

electricity generation, ports and renewable energy sector. for a 11 to 12 per cent cargo volfrom under 2 GW in FY20 to nearly 10 GW by FY22. Similarly, Adani Transmission will add 2.500 ckm and cross 20,000 ckm of transmission assets. This will ensure continued outperformance by Adani

BS SUDOKU #3384

5			3		9			
8	9			4		7		
		2						
	3			2			9	
	5	9	1				3	
3				8				7
					4		1	6
	7					2	4	

HOW TO Fill in the row, ever every 3x3 box contains the digits1to9

to cross \$100 billion in market cap — after Tata Group, HDFC Group, and Mukesh Ambaniled Reliance Group.

holdings of Albula, Cresta, and APMS — all three operating out of Port Louis, Mauritius — in the Indian markets are in stocks. the funds, the Adani Group statement said, "This is to clarhave been investors in Adani Enterprises for more than a **Mauritius**, decade. Demergers have result-

It said, the group is expecting double digit growth in FY22 across all its verticals including "While Adani Ports has guided ume growth, Adani Green Energy operational capacity will increase by over 5 times

Very hard

		2			9												
)	1				3												
		8				7											
			4		1	6	S	OL	UTI	0 N	T0			‡	‡ 3:	383	
				2	4		١,	_					_	_	_	_	
-				_				7	3	2	9	5	1	6	4	8	
PLAY							9	1	4	3	6	8	7	2	5		
grid so that every							8	5	6	4	7	2	3	9	1		
							5	9	1	2	3	6	4	8	7		
ry column and						ı	4	6	8	5	1	7	9	3	2		

Solution tomorrow

2 7 3 8 9 4 5 1 6

listed entities in FY22 and beyond," the statement said.

The group, it added, has received funding from world's top investors including Qatar Investment Authority Qatar's sovereign wealth fund, investmarket cap was less than ₹2 tril- Adani Electricity Mumbai, a rules for micro loans. This is Adani Transmission Resides Energies invested over \$3 bil-Over 90 per cent of the lion both in operational and MFIs do, which has become the equity. Asking all its stakeholders not to be perturbed by market speculations, it said its portfolio will continue its journey of exponential growth across all verticals thus ensuring immense value to its stake-

Cayman funds...

There are 600 FPIs based in must display the minimum, Mauritius investing into India, maximum and average interest of which 408 are category I. according to the NSDL website. microfinance loans. This There 336 funds from Cayman, of which 277 belong to category II. As on May 31, 2021, the website showed at least 10 funds from Mauritius that had their accounts or International Identification Securities Numbers frozen.

"There is a possibility that a number of Indian promoters may have invested in their own stocks through such funds, constituting a proxy holding," said another person who deals with FPIs.

Investors who have put in more than 25 per cent in a fund are considered beneficial at 15 per cent when the cent when the fund is from a high-risk jurisdiction.

In the past, Sebi has expressed concerns to custodians about the misuse of the FPI investment route by NRIs. FPI regulations earlier, and some custodians had different interpretations of the rules. However, there has been

greater clarity on the matter after Sebi aligned the beneficial ownership rules with PMLA regulations in 2018.

office said that their request is

RBI for...

This was even though MFIs are responsible for extending 70 per cent of the microfinance loans. In a consultative paper ing close to \$430 million in fore, proposed a uniform set of have a much lower cost of interest rate for such loans as industry standard, defeating the purpose of such loans.

The RBI wants to free MFIs from such obligations and create a level playing field. "There would be no ceiling prescribed for the interest rate. However, while doing so they (MFIs) should ensure that usurious interest rates are not charged. The intention is to enable the market mechanism to bring the lending rates downwards for the entire microfinance sector," the RBI paper said.

Now, all regulated entities rates charged by them on would be subject to the RBI's supervisory scrutiny.

P Satish, executive director of Sa-Dhan, a self-regulatory body of MFIs, welcomed the RBI's willingness to discuss such critical issues after almost a decade. "Now the onus is on the institutions and their boards to fix up policies for lending and pricing. It means that the RBI feels institutions have matured to such a level that they will be able to make decisions that keep the interest of borrowers in mind. This is a watershed moment as far as the regulatory framework for owners. The threshold is lower the microfinance sector is concerned," Satish said. Satish said investor is a trust, and 10 per capping the debt-income ratio was a "scientific way" of calculating the indebtedness, and "this itself will restrict the amount that can be given as loans to each borrower by a lender". Alok Misra, CEO & There were some grey areas in director, MFIN, said, "We expect the microfinance sector to witness a paradigm shift, triggering a huge fillip to the cause of financial inclusion when it matters the most, especially in these tough times."

More on business-standard.com

Place: Hyderabad

Date : June 14, 2021

JM FINANCIAL LIMITED

Corporate Identity Number: L67120MH1986PLC038784 Regd. Office: 7th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400 025.

Tel. No.: +91 22 6630 3030 • Fax No.: +91 22 6630 3223 • Website: www.jmfl.com

INTIMATION TO MEMBERS FOR UPDATION OF THEIR DETAILS

Members are hereby notified that the thirty sixth Annual General Meeting (the "AGM") of JM Financial Limited (the "Company") will be held on Wednesday, July 28, 2021 at 4.00 PM through video conferencing ("VC") / other audio-visual means ("OAVM"). The AGM shall be held in accordance with various general circulars issued by the Ministry of Corporate Affairs (the "MCA") between April 8, 2020 and January 13, 2021 and also the circular issued by SEBI in January 2021 (together referred to as the "Circulars") read with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

Like previous year, the annual report of the Company for the financial year 2020-21 shall be sent to the members only in electronic mode. Registration / up-dation of email addresses:

The members who are yet to furnish / register their email addresses are requested to do so immediately to their respective Depository Participants (the "DPs"). Alternatively, the members can furnish the same to the Company at ecommunication@jmfl.com or to its Registrar and Transfer Agents (the "RTA") at einward.ris@kfintech.com as the case may be.

The login details for e-voting will be sent to the members' email addresses as registered with the Company or its RTA or as available with their DPs. Mandate for receiving dividend amount electronically:

Members entitled to receive their dividend for the FY 2020-21 are requested to register / update their bank account details with the Company / RTA / DPs, as the case may be so that the Company can arrange to credit the dividend amount directly to their respective bank accounts through National Automated Clearing House mechanism.

For the above purpose, the members are requested to follow the instructions

Particulars	Members holding shares in physical mode	Members holding shares in electronic mode (Demat)
Registration / Up-dation of bank account details	Email the scanned copy of the letter duly signed by the members including all the joint holders, if any, with the bank account details / updated details to the Company at ecommunication@jmfl.com or to its RTA at einward.ris@kfintech.com (The above scanned copy of the letter should be accompanied by a scanned copy of the cancelled cheque of the first member's bank account details having his / her name printed on the same and a self-attested copy of the first page of the bank passbook / statement.)	Register / update the bank account details in the demat account of the members with their respective depository participants.

Prashant Choksi Place: Mumbai Group Head - Compliance, Legal

Technocraft Industries (India) Limited

Regd. Office: Opus Centre, 2nd Floor, Central Road, MIDC, Andheri (E), Mumbai - 93

Tel: 4098 2222; Fax No. 2836 7037; CIN: L28120MH1992PLC069252 Email: investor@technocraftgroup.com, website: www.technocraftgroup.com

Pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, June 25, 2021, inter- alia to consider and approve the Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter /year ended March 31, 2021.

This intimation is also available on the website of the Company a www.technocraftgroup.com and on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company listed at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Technocraft Industries (India) Limited

Place: Mumbai Date: June 14, 2021

Neerai Rai **Company Secretary**

Lloydstee

LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

one no : +91-2524 222271 E-mail : infoengg@lloyds.in

CIN: L28900MH1994PLC081235. Website: www.lloydsengg.ir NOTICE OF 27th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 27" Annual General Meeting (AGM) of the Company will be held on **Thursday**, 15" **July**, 2021 at 11.30 a.m. through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions o the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 14/2020 dated 8" April, 2020 MCA General Circular No. 17/2020 dated 13" April, 2020, MCA General Circular No. 20/2020 dated 5th May. 2020 and MCA General Circular no. 02/2021 dated 13th Januan 2021. Pursuant to the provisions of section 91 of the Companies Act, 2013, the Register Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 9th July 2021 to 15th July, 2021 (both days inclusive) for the purpose of 27th AGM.

The notice convening the 27th Annual General Meeting is also available on Company's website www.lloydsengg.in and on the websites of stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com and <a href="www

Members who have still not registered their E-mail ID can get their E-mail ID registered Members holding shares in demat form can get their E-mail ID registered by contactin their respective Depository Participant and the members holding shares in the physical form can get their E-mail ID registered by contacting our Registrar and Share Transfer Agen Fligshare Services Private Limited" on their email id investor@bigshareonline.com or besending the duly filled in E-communication registration form enclosed to the Notice of the 27" AGM to our RTA on their email id investor@bigshareonline.com.

Members who are holding shares in physical form or who have not registered their emai during the AGM by following below procedure.

- For Physical shareholders- Please provide necessary details like Folio No., Name o shareholder, Scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) b email to our RTA "Bigshare Services Private Limited" on their email II investor@bigshareonline.com.
- . For Demat shareholders Please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, Client master or Copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to our RTA "Bigshare Services Private Limited" on their email ID investor@bigshare 3. Our RTA shall co-ordinate with CDSL and provide the login credentials to the abov
- For the process and manner of E-voting, Members may go through the instructions men n **Note No. 21** of the Notice of 27th AGM of the Company.

In case of gueries relating to e-voting. Members may refer the Frequently Asked Question

(FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write a e-mail to <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> or contact at 022-23058738 and 022-23058542/43

Meenakshi A. Pansai

Dr.Reddy's

NOTICE

Shareholders may note that the 37th annual general meeting (AGM) of the company is scheduled on Wednesday, July 28, 2021 at 9.00 AM (IST) through Video Conferencing (VC) facility/Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with General Circular Numbers 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular Numbers SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 respectively issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as 'the Circulars'), to transact the business that will be set forth in the notice of AGM.

In accordance with the aforesaid Circulars, the notice of AGM along with the annual report for the financial year 2020-21, shall be sent through electronic mode to all the shareholders who have registered their email addresses with the company/depository participants. Accordingly, shareholders who have not yet registered or updated their email addresses are requested to register their email address on www.drreddys.com/investors/sinvestor-services/shareholder-information or with their depository participant or send their consent at shareholder-information or with their depository participant or send their consent at shareholder-information or with their depository participant or send their consent at shareholder-information or very shareholders may note that the notice of AGM and annual report will also be made available on the company's website www.drreddys.com, website of Stock exchanges www.drreddys.com, website <a href=" and on the website of stock exchanges www.bseindia.com and www.nseindia.com

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the notice of AGM. The manner of voting remotely for shareholders holding shares in demat mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the notice of AGM. The details will also be made available on the website of the company www.drreddys.com. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, Rules made thereunder and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the company will remain closed from Truesday, July 13, 2021 to Thursday, July 15, 2021 (both days inclusive) for taking record of the shareholders of the company for the purpose of AGM of the company and for determining the shareholders who would be entitled for the payment of dividend, if declared at the forthcoming AGM.

The board of directors of the company have recommended a final dividend of Rs. 25/- per equity share of face value Rs. 5/- each for the financial year ended March 31, 2021. The dividend, once approved by the shareholders in the forthcoming AGM will be paid on or after five days from the conclusion of AGM, electronically through various online transfer modes to those shareholders who have updated their bank account details with the company. For shareholders who have not updated their bank account details with the company, dividend warrants/ demand drafts/cheques will be sent to their registered address. To avoid delay in receiving the dividend, shareholders are requested to update their bank details with their depository participants in case securities are held in demat mode and shareholders holding securities in physical form should send a request for updating their bank details, to the company's registrar and transfer agent (RTA), Bigshare Services Private Limited, 306, Right Wing, 3rd Floor, Amrutha Ville, Opp. Yashoda Hospital, Rajbhavan Road, Hyderabad 500 082, Telangana, India Tel: +91-40-2337 4967, Fax: +91-40-337 0295, email ID: bsshyd@bigshareonline.com. Shareholders may note that pursuant to the changes in the Income Tax Act ('the Act') as amended by the Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the shareholders and the company is required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment

of dividend to shareholders at the prescribed rates: For Resident shareholders, taxes shall be deducted at source under Section 194 of the Act, as follows:

ı	Valid PAN of shareholder available with the company	10% or as notified by the Government of India				
ı	Shareholders without PAN/invalid PAN with the company*	20% or as notified by the Government of India				
	Shareholder who has not filed returns of tax for FY 19 and 20 before the due date and aggregate of tax deducted at source is Rs. 50,000/- or more in	20%**				
	each of these two years					

Individual shareholder need to ensure that his/her PAN is linked with Aadhar number, on or before June 30, 2021, else his/her PAN is TDS rate is applicable for dividend paid on or after July 1, 2021

However, no tax shall be deducted on the dividend payable to a resident individual shareholder if the total dividend to be received by them during the financial year 2021-22 does not exceed Rs. 5,000/- and also in cases where shareholder provide form 15G (applicable to any person other than HUF or a company or a firm)/form 15H (applicable to an individual who is 60 years and older) subject to conditions specified in the Act. Shareholders may also submit any other document as prescribed under the Act to claim a lower/nil withholding tax. PAN is mandatory for shareholders providing form 15G/form 15H or any other documents as mentioned above. The formats of form 15G/form 15H are available on the website of our registrar and transfer agent (RTA) Bigshare Services Private Limited at www.bigshareonline.com.

For Non-Resident shareholders, taxes are required to be withheld in accordance with the provisions of Section 195 and other applicable roll non-nesident snarenolders, taxes are required to be withheld in accordance with the provisions of Section 195 and other applicable sections of the Act, at the rates in force. The withholding tax shall be at the rate of 20% (plus applicable surcharge and cess) or as notified by Government of India on the amount of dividend payable. However, as per Section 90 of the Act, non-resident shareholders may have an option to be governed by the provisions of the Double Tax Avoidance Treaty (DTAA) between India and the country of tax residence of the shareholder, if they are more beneficial to them. In order to avail the benefits of DTAA, the non-resident shareholders will have to provide the following:

Self-attested Tax Residency Certificate (TRC) for the financial year 2021-22, obtained from the tax authorities of the country of which Self-attested copy of PAN allotted by the Indian Income Tax authorities. In case of non-availability of PAN, information under sub-rule

2 of Rule 37BC to be submitted. Self-declaration in Form 10F duly filled and signed.

Self-declaration from non-resident shareholder(format available on www.bigshareonline.com), primarily covering the following:

a. Non-resident is and will continue to remain a tax resident of the country of residence during the financial year 2021-22; b. Non-resident is eligible to claim the benefit of respective tax treaty; c. Non-resident has no reason to believe that its claim for the benefits of the DTAA is impaired in any manner;

d. Non-resident receiving the dividend income is the beneficial owner of such income; e. Dividend income is not attributable/effectively connected to any permanent establishment (PE) or fixed base in India; f. In case of Foreign Institutional Investors and Foreign Portfolio Investors, self-attested copy of SEBI registration certificate; and

g. In case of shareholder being tax resident of Singapore, please furnish the letter issued by the competent authority or any other evidences demonstrating the non-applicability of Article 24 - Limitation of Relief under India-Singapore Double Taxation Avoidance Any other documents as prescribed under the Act for lower withholding tax if applicable, duly attested by the shareholder

The company is not obligated to apply the beneficial DTAA rates at the time of tax deduction/withholding on dividend amounts. Application of beneficial DTAA rate shall depend upon the completeness and satisfactory review by the company, of the documents submitted by non-resident shareholder. Shareholders are requested to update tax residential status, permanent account number (PAN), registered email address, mobile numbers and other details with their depository participants, in case the shares are held in dematerialized form. In case a shareholder is holding shares in physical mode, he/she is requested to furnish details to the company's registrar and share transfer agent.

The aforementioned forms for tax exemption can be downloaded from the website of the company's RTA a https://www.bigshareonline.com/Resources.aspx.

The aforementioned documents are required to be submitted at drltaxexemption@bigshareonline.com or uploaded on the website www.bigshareonline.com on or before 11.59 pm (IST)Friday, June 25, 2021, in order to enable the company to determine and deduct appropriate TDS/withholding tax. Shareholders are requested to visit https://www.drreddys.com/investors/investor-services/statutory-communication/ for more instructions and information in this regard. No documents will be considered after June 25, 2021. The company will arrange to e-mail a soft copy of TDS certificate at the shareholders registered e-mail ID in due course, post payment of the said final dividend/furnishing of TDS returns for the second quarter of financial year 2021-22, with the authorities.

All the documents submitted by the shareholders will be verified by the company and the company will consider the same while deducting the appropriate taxes if they are in accordance with the provisions of the Act.

Shareholders may note that in case the tax on said dividend is deducted at a higher rate in absence of receipt of the aforementioned details, documents, option is available to the shareholder to file the return of income as per the Act, and claim an appropriate refund, if eligible. All communications/queries in this respect should be addressed to our RTA. Bigshare Services Private Limited at their e-mail ID

Above communication on TDS only sets out the provisions of law in a summarized manner and does not purport to be a complete analysis or listing of all potential tax consequences. Shareholders should consult their own tax advisors for the tax provisions applicable to their particular circumstances The AGM notice will be sent to the shareholders in accordance with the aforesaid Circulars and applicable laws on their registered email

Dr. REDDY'S LABORATORIES LIMITED

Regd. Office: 8-2-337, Road No.3, Banjara Hills, Hyderabad - 500 034 CIN: L85195TG1984PLC004507. Tel. 91 40 4900 2900. Fax: 91 40 4900 2999 email: shares@drreddys.com, website: www.drreddys.com

For Dr. Reddy's Laboratories Limited Sandeep Podda Company Secretary

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीर

शहरात

श्रीनगर, दि. १४, (प्रतिनिधी)

सोपोर

दलांवर केलेल्या गोळीबारात दोन

पोलीस शहीद झाले. तर दोन नागरिक

ठार आणि तीन जण जखमी झाले.

(एलईटी) या दहशतवादी संघटनेचा

राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)

MITTAL LIFE STYLE LIMITED

Unit No. 8/9, Ravi Kiran, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053

Tel: 022 26741787 / 26741792

Website: www.mittallifestyle.in

Email: info@mittallifestyle.in /

CIN: L18101MH2005PLC155786

NOTICE -

Notice is hereby given that pursuant to the

provision of Regulation 47 read with

Regulation 33 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, the

meeting of the Board of Directors of Mittal

Life Style Limited will be held on Monday,

21st June, 2021, inter alia, to consider

and approve the Audited Financial Results

of the Company for the quarter/financial

year ended 31st March, 2021. This

intimation is also available on the website

of the Company i.e. www.mittallifestyle.in

जाहीर सूचना

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत

आहे की, खालील **अनुसुचीत अ** मध्ये नमुद

मालकांनी येथे नमुद केलें आहे की, खालील

अनुसुची ब मध्ये नमुद मालमत्तेचे ते एकमेव

गलक व वहिवाटदार आहेत. असे की, माझे

अशील कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

(केएमबीएल) यांनी सदर मालमत्ते समोर मे.

विमल पेपर प्रा.लि. यांना वित्तीय सुविधा देण्याचे

मान्य केले आहे आणि केएमबीएलकडन मे

विमल पेपर प्रा.लि. यांच्यादारे देण्यात येणाऱ्या

कर्ज प्रतीभतीकरिता सदर मालमत्ता तारण

ठेवण्याचे मालकांनी मान्य केले आहे. मालकांनी

केएमबीएलकडे असे प्रस्तत केले आहे की.

खालील अनुसुची ब मध्ये सदर नमुद सदर

मालमत्तेचे मुळ अधिकार दस्तावेज त्यांच्याकडून

१) मे. श्री गणेश बिल्डर्स आणि योगेश

किरोडीलाल खंडेलवाल यांच्या दरम्यान झालेला

मुळ नोंद पावतीसह अनुक्रमांक ३३८८-१९९१

अंतर्गत दिनांक २० एप्रिल, १९९१ रोजीचा

२) योगेश किरोडीलाल खंडेलवाल आणि

नितीन रावजी छेडा, अज्ञान, त्यांचे पालक व

एवजी छेडा यांचेमार्फत अ.क्र.२५३२-१९९७/

दि.१४ मे, १९९७ तसेच नोंद पावतीसह दिनांक

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ताबाबत

कोणताही अधिकार, हक्क, हित, शेअर, दावा

किंवा मागणी असल्यास किंवा कोणा व्यक्तीस

उपरोक्त व्यवहाराकरिता आक्षेप असल्यास त्यांनी

त्यांचे आश्रेष लेखी स्वरूपात कागरोपनी

पराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे फ्लॅट

क्र.४०१. साची. ३री क्रॉस लेन. आय.सी.

कॉलनी, बोरिवली (प.), मुंबई-४००१०३ येथे

सदर जाहीर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत

कळवावे. सदर सूचना प्रकाशनापासून १४

दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे पृष्ठ्यर्थ

दस्तावेजांसह लेखी स्वरुपात कोणताही दावा

प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की.

अनुसुचीत मालमत्तेचे अधिकार स्पष्ट आहेत

सोडले आहेत आणि अशा सर्व संबंधितांना

तदनंतर कोणताही आक्षेप घेण्यापासून रोखण्यात

येईल. कोटक महिंद्र बँक लि., नवी मुंबई हे

खालील अ**नुसुची** मध्ये नमुद मालमत्तेवर पुढील

प्रतिभूती निष्पादित करण्याची प्रक्रिया सुरू

अनुसुची - अ

अनुसुची – ब

फ्लॅट क्र.८०१, ८वा मजला, क्षेत्रफळ ५७०

चौ.फ. कार्पेट क्षेत्र, गणेश टॉवर को-ऑपरेटिव्ह

हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत,

गाव चेंदणी. ठाणे पश्चिम. सीटीएस क्र.३२ए.

नोंदणी जिल्हा व उपजिल्हा ठाणे.

महानगरपालिकेच्या मर्यादेत, टिका क्र.२४.

मालकाचे नाव: दिनेश वनवीर गडा

अमे की मर्त मंत्रंशितांनी क

0३ मे, १९९७ रोजीचा मुळ करारनामा.

हरवले/गहाळ झाले आहेत.

मुळ करारनामा.

For Mittal Life Style Limited

Sd/-

Jalpa Purohit

Company secretary

and www nseindia com

Dt: 14-06-2021

Place: Mumba

महासंचालक दिलबागसिंग

शनिवारी

लष्कर-ए-तोयबा

जम्मु-काश्मीरचे

चौकात केंद्रीय

जम्मु-काश्मीरच्या

जिल्ह्यातील

दहशतवाद्यांनी

या हल्ल्यामागे

सोपोरमधील मैन

उत्तर प्रदेशमध्ये 'कोरोना माते'चं मंदिर, जयजयकार करत प्रसाद ठेऊन प्रकोप कमी करण्यासाढी लोकांच्या रांगा

(प्रतिनिधी) कोरोना पार्श्वभमीवर संसर्गाच्या ग्रामीण भागात किती मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे हे येथे याचं चांगलं उदाहरण अंधश्रद्धेतून थेट कोरोना मातेचं मंदिरच उभारण्यात आलंय

लोक इतकंच करुन थांबले नाही तर या कोरोना मातेला प्रसाद ठेऊन नावाचा जयजयकारही सुरू झालाय. यासाठी लोक



गदीहीं करत आहेत. असं केल्यानं कोरोना माता आपल्या गावावरील प्रकोप कमी करेल आणि संसर्ग



लोक करत आहेत. या कोरोना मातेच्या मंदिराची

कमी होईल, असा अजब दावा हे पूजाही करत आहेत.

एका लिंबाच्या झाडाखाली देशभरात चर्चा झाली आणि येण्यास सुरुवात झाली. लोक येथे येऊन या देवीची

मंदिर तयार करण्यामागे गावकऱ्यांचं म्हणणं काय? गावकऱ्यांच्या मते कोरोना मातेची माहितीचा पजा केल्यास गावात कोरोना होणार नाही. लोकांचं कोरोनापासून संरक्षण मंदिर उभं केल्यानंतर देवीला भिंतीवर दोन्ही बाजुला अंतर राखा आणि दूरवरुनच दर्शन घेण्याची सूचना लिहिली आहे. तसेच मास्क घालण्यास सांगण्यात अंधश्रद्धा आणि अपप्रचाराचे

बळी लोक गावातील

देवीचा प्रकोप साथीरोगाला

This is to inform the general public that

Nos. from 16 to 20 of Mr. Bakul R. Lalan 8

Mrs. Farida B. Lalan a member of Sherna:

Nav Bahar Co-operative Housing Society

naving address at Flat No. 301. Juhu Tara Road

Vile Parle (W), Mumbai-400049 have beer

ost/misplaced. The member of the society has

applied for duplicate shares. The Society hereby

nvites claims and objections from claimants

biector or objectors for issuance of duplicate

Share Certificate within the period of 14

fourteen) days from the publication of this

notice, with copies of such documents and other

proofs in support of his/her/their claims

objections for issuance of duplicate share

ertificate to the secretary of Shernaz Nav

Bahar Co-operative Housing Society. If no

claims / objections are received within the period

rescribed above, the society shall be free to

ssue duplicate Share Certificate in such

nanner as is provided under the bye-laws of the

Place: Mumbai Silemaz No. - Co-operative Housing Society Ltd.

PUBLIC NOTICE

This is to inform that **Mrs**

Rajani Naresh Sharma

Wife of Late Mr. Naresh

Rambharose Sharma

Residing at Flat No.201,

Pragji Sunderji Apartment

CHS. Ltd., N.S. Road, Plot

No.821, Near Mulund

Police Station, Mulund

(West), Mumbai-400 0080

had apply for Transfer for

Shares of **Late Mr**.

Naresh R. Sharma to her

name bearing Share

Certificate No.7, Society

Receive all paper

clearance from **Mrs**.

Rajani N. Sharma, if

anyone have any objection

with this submit their

objection with Proof /

within 15 days of this

नोटीस

मुलुंड भानोशी पाडा, श्री. संतोषी माता सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., पत्ता:- लाल बहादुर शास्त्री मर्गा, मुलुंड (प), मुंबई ४०० ०८० या संस्थेचे सभासद असलेल्या वा

ुनिधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी,

मयत सभासदांचे वारसदार किंवा अन्य मागणीदार इरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या / हरकती गागविण्यांत येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या गारखेणासून ७ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा

रकतींचया पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व

मन्य पुरावे साँदर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत

कोणाही व्यक्तीकडून हक्क, मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत

संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क, मागण्या /

भावकाळ राहाल. अर अशा कांगल्याहा हक्क, भागण्यात हरकन आर्यात तर त्यावावत संच्येच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यांत येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास / हरकत्वारास पाइच्यासाठी संस्थेच्या कार्यात्वायात सचिव यांचकडे सकाळी १,३० ते संध्याकाळी ८.०० वाजेपर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपायून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत त्यज्वाह

मुलुंड भानोशी पाडा, श्री. संतोषी माता सहकारी

गहनिर्माण संस्था म. यांच्या करीता आणि वतीने

ठिकाण : मुलुंड (प), मुंबई.

दिनांक : १५/०६/२०२१

सदनिका क्र.३०३ धारण करणार श्री

advertise.

For and on behalf of

Shernaz Nav Raha

no. 4. Distinctive

original share certificate

आणि अभाव हे या अंधश्रद्धेमागील मख्य कारण असल्याचं दिसतंय त्यातूनच त्यांनी मार्तच कर्मकांड करणं इतकंच नाही होत लोक येथे गर्दी करत त्यामुळे कोरोनापासून संरक्षण होण्याऐवजी कोरोना संसर्गाचा धोका वाढणार असल्याचंच एकूण चित्र आहे.

६०१, बिल्डींग न. ७, रिव्हेएरा टॉवर बी विंग को-ऑप. हाऊ. सोसायटी लि., सर्व्हे नं. ७२ व ७३, गाव चुळणे, ता वसई, जि पालघर हा में. अशराज डेव्हलपर्स प्रा. लि. ह्यानी हेमाग जयेंद्रकुमार लगालिया व नीता हेमांग लगालिया ह्याना दु. नि. वसई १. येथील दस्त ब्रज्ञ. ७ १९०, दि ०३/०७/२०१० रोजीच्या कराराने विकला त्या कराराची व नोंदणी पावतीची मळ प्रत हरवले आहेत. सदर फ्लॅटचे नालकी हक्क निर्विवाद करण्यासाठी ह्या हरकती मागवित आहेत. तरी सदर फ्लॅट मध्ये कोणाही इसम वा संस्थाचे कोणत्याही प्रकारे हक्क हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाच्या आत आमच्या 'मथुरा' बंगला, हनुमान मदीर हॉल जवळ, यादव पाटील मार्ग, दिवाणमान वसई रोड (प) जि. पालघर, ४०१ २०२ ह्या पत्त्यावर लेखी पराव्यासहीत कळवावे अन्यथा कोणाचेहीं. कोणत्याही प्रकारे अधिकार नाहीत असे समजून पुढील कारवाई केली जाईल. वकील श्री दयानंद कमळाकर मानकर

सर्वांना कळविण्यात येते की, फ्लॅट न. बी

जाहीर सूचना

पेथे सूचना देण्यात येते की, माझे अशिल (१) श्रीमती प्रिती श्रीनिवासन अय्यर व (२) श्रीनिवासन अय्यर हे खालील अनुसूचीत नमद मालमत्तेचे संयक्त मालक असन त्यांर्न सदर मालमत्ता **श्री. राजेश दास** यांच्याकडून १४ ऑक्टोबर, २०११ रोजीचे नोंदणीकृत विक्री करारनामानुसार खरेदी केले आहे.

माझ्या अशिलाकडुन श्रीमती कविता एन. हिंगोरानी व श्री. राजेश दास यांच्या दरम्यान सदर अनुसुचीत मालमत्तेसंदर्भात झालेले दिनांक २१ ऑगस्ट, २००४ रोजीचे मुळ करारनामाचे गेंदणी मोजणी पृष्ठाचे ७ पाने अर्थात पृष्ठ क्र.१३ ते १९ (२६.०८.२००४ रोजी दस्तावेज अनुक्रमांक बीडीआर५-०८८१६-२००४ अंतर्गत संयक्त उपनिबंधक बोरिवली २. मंबई उपनग जेल्हाकडे नोंदणी) हे हरवले/गहाळ झाले

जर कोणा व्यक्तिस सदर अनसचीत मालमत्तेबाबत किंवा सदर मळ दस्तावेजावर किंवा भागाव तारण, मालकीत्व, अधिभार, वहिवाट, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ता अर्थात श्री. रोहन जे. चोथानी, विकल, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे प्तर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथा असे दावे असल्यास ते सोडन दिले आहेत असे समजण्यात येर्डल आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या

मालमत्तेची अनुसुची

नाही.

अधिकाराच्या आधारावर व्यवहार सुरू करतील

आणि तद्नंतर दावा विचारात घेतला जाणा

फ्लॅट क्र.बी-२०४, क्षेत्रफळ ६३६.१४ चौ.फु. कार्पेट क्षेत्र तत्सम ५९.१० चौ.मी. कार्पेट क्षेत्र, २रा मजला, ग्रीन हिल्स बिल्डिंग नं.२ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड. लोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ली रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१, जमीन नविन सीटीएस क्र.१७१/१ए/३४ व जुना सीटीएस क्र.१७१/३८. १७१/२(भाग). १७९/ ३९(भाग), १७१/४०(भाग) व १७१/४१ भाग), गाव आकुर्ली, तालुका बोरिवली मुंबई उपनगर जिल्हा येथील जमिनीचे सर्व भाग व

ठिकाण: मुंबई दिनांक: १४.०६.२०२१

सही/ रोहन जे. चोथानी

आणि पोलिसांच्या संयुक्त पथकावर गोळीबार केला. त्यांत कॉन्स्टेबल वासीम आणि शौकत शहीद झाले. तर उपनिरीक्षक मुकेशकुमार आणि दानिश जखमी झाले. या हल्ल्यानंतर सुरक्षा

दलांनी या परिसराला वेढा घातला आहे. पोलीस पथक कोरोना निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी तैनात असताना हा हल्ला करण्यात आला.

जाहीर नोटीस प्तागर दर्शन को-ऑप हौसिंग सोसायटी लि.. य

ांस्थेचे सभासद श्री. फागुलाल कृष्णन विश्वकर्मा, र सदनिका क २१०. इमारत क ०२. एम एम आर डी.ए. कॉलनी, जो-वि. लिंक रोड, पर्वई, मुंबई - ७२ यांचे खरे नाव श्री. फागुलाल कृष्णन विश्वकर्मा आहे रितु अलॉटमेंट पत्रावर चुकून श्री.फागुलाव केशुनंदन विश्वकर्मा,(भागुलाल विश्वकर्मा) अशी नोंद झालेली आहे. यांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून दिः०७/०४/२००६ रोजी ताबापत्र दिले आहे. तसेच श्री. फागुलाल कृष्णन विश्वकर्मा, (सदनिका विक्री करणार) व श्री कृष्णाराज कुमार नाडर व कणी कुमार नाडर खरेदी करणारे) यांच्यामध्ये दि २०/०४/२०२१ रोजी दस्त नोंदणी करण्यात आली आहे. त्याचा अनुक्रमांक ,खंड व पुष्ठ ७५४७/ २०२९ असा आहे. तरी संस्था या नोटीशीद्रारे श्री. फागुला कृष्णन विश्वकर्मा, यांचे नावे असलेले भाँडवल मालमत्तेत भाग दाखला क्र. ४४, डिस्टीन्कटीव क्र २१६ ते २२०,श्री. कृष्णाराज कुमार नाडर व कणी कुमार नाडर (सदनिका खरेदीदार) यांच्या नावे रुप्यात आलेले आहेत. व दस्त नोंदणीसाठी संस्थेने गहरकत पत्र दिलेले आहे. मंबई महानगर प्रदेश वेकास प्राधिकरण मुंबई यांचे दि. १३/०२/२०१५ रोजीच्या परिपत्रक क्र. १४५ नुसार संस्थेने कार्यवाही केलेली आहे.जर कोणत्याही व्यक्तीस याबाबत ारसहक्क, तारण, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी इक्क अधिभार न्यास परिक्षा कायतेशीर इक्क ताबा, वहिवाट, किंवा अन्य इतर प्रकारे कोणताई अधिकार, हक्क, हित, दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा आवश्यक पराव्यासह संस्थेकडे सचना गव्यासह वरील पत्यावर येवून समक्ष भेटावे. अन्यथ तसा हक्क, हितसंबंध संस्थेकडे नाही आल्यास उपरोक्त विषयास संस्था जबाबदार राहणार नाही

सागर दर्शन को-ऑप हौसिंग सोसा. लि. डेकाण : पवई, दि. १५.०६.२०२१

याची नोंद घावी.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील

श्री. प्रकाश परशराम कवळी, र/ठि.: ८०२ ८वा मजला, रामेश्वरम अपार्टमेंट, काशिनाथ धुरू रोड, किर्ती कॉलेजजवळ, दादर पश्चिम मुंबई-४०००२८ हे ८०१, ८०२, ८वा मजला रामेश्वरम अपार्टमेंट, काशिनाथ धुरू रोड, किर्ती कॉलेजजवळ, दादर पश्चिम, मुंबई-४०००२८ येथील मालमत्तेचे वैध व एकमेव मालक असून सदर मालमत्ता माझे अशील श्री. प्रकाश परशराम कवळी यांच्या नावे आहे आणि फ्लॅट क्र.ए-२८, ७वा मजला, रामस्मृती, काशिनाथ धुरू रोड, किर्ती कॉलेजजवळ, दादर पश्चिम मुंबई-४०००२८ ही जागा कुमारी मिना कवळी यांच्या नावे आहे. ज्याकरिता श्री. प्रकाश परशराम कवळी यांना प्रमुख न्यायमुर्ती श्री ए.पी. भंगाळे यांच्याद्वारे पारित दिनांक १७ जानेवारी, २००८ रोजीच्या आदेशानुसार शहर दिवाणी न्यायालयाद्वारे पालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सदर फ्लॅट माझे अशील श्री. प्रकाश परशराम कवळी आणि त्यांर्च बहिण कमारी मिना कवळी यांना मे. सिल्व्ह आर्च बिल्डर्स ॲण्ड प्रमोटर्स यांच्या द्वारे माहिम विभागाचे एफ.पी.क्र.११९४, टीपीएस ४, जी/ एन वॉर्ड, काशिनाथ धुरू रोड, पालखीवाडी, दादर पश्चिम, मुंबई-४०००२८ येथे असलेल्या मालमत्तेचे पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत देण्यात आले होते, जेव्हा माझ्या अशिलाच्या लक्षात आले त्यावेळी त्यांनी १२ जून, २०२१ रोजी तकार क्र.१६३६५/२०२१ नसार शिवाजी पार्क पोलीस ठाणे येथे पोलीस तक्रार नोंद केली हरवलेल्या दस्तावेजांची यादी खालीलप्रमाणे . उपरोक्त फ्लॅट क्र.८०१, ८०२, ८वा

मजला, व ७व्या मजल्यावरील ए-२८ बाबत मे. सिल्व्हर आर्च बिल्डर्स ॲण्ड प्रमोटर्स यांच्याद्वारे वितरीत वाटपपत्र. कोणा व्यक्तीस/कंपनीस/संस्थेस सदर फ्र क्र.८०१, ८०२, ८वा मजला, व ७व्या मजल्यावरील ए-२८ किंवा भागावर वारसाहक तारण, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी हक, अधिभार, न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक, ताबा, वहिवाट किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांच्या कार्यालयात-दुकान क्र.२, रामकृष्ण निवास, जी.व्ही. स्किम, रोड क्र.१, मुलुंड (पूर्व), मुंबई-४०००८१ येथे जाहिरात प्रकाशन तारखेपासन १४ दिवसांच्या कालावधीत कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पर्ण केला जाईल आणि दावा असल्यास त्याग किंवा

आज दिनांकीत १५ जून, २०२१ ॲड. अंजली रिसंबुड

ॲडव्होकेटस् व कायदेशीर सल्लागार

स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुंबई

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनीं बेझट रोड, वरळी, मुंबई-४०००१८

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : ACC / X / 854 / 2021

सार्वजनिक न्यासाचे नाव : Milton Cricket Club ... बाबत.

Avinash Narayan Karmarkar ... अर्जदार.

(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत : लागू नाही

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक

> अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग, मुंबई

बनावट कोरोना अहवाल प्रकरणी सरकारचे चौकशीचे आदेश

(प्रतिनिधी) एका खासगी कुंभमेळ्यादरम्यान बनावट करण्यात आरोपाबद्दल सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. कुंभमेळ्यादरम्यान गर्दी आणि कोरोना प्रतिबंधाच्या उल्लंघन अशा अनेक दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही घेतली होती

होते. एक एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत हा कुंभमेळा हरिद्वार, डेहराडून, तेहरी आणि पौरी या ठिकाणी भरला होता. या बनावट अहवालाचं प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा पंजाबमध्ये

दिल्ली.

उत्तर प्रदेशात

ही महिला

आली आहे.

उत्तर

उत्तराखंडमधील

प्रलोभन देऊन

शहाबाद गावात

आरोपीने

गावातून

आणलं

रिक्षाचालक

असल्याचं

रुग्णालयात

या

धर्मांतर

दि.

(प्रतिनिधी) : महिलेचं धर्मांतर

अटक करण्यात आली आहे.

असल्याचं समोर आलं असून

तीन जणांवर उत्तर प्रदेश

पोलिसांनी कारवाई केली आहे.

धर्मांतर करण्याच्या घटना

वाढल्याचं सांगत उत्तर प्रदेश

सरकारने धर्मांतर विरोधी

कायदा लागू केला होता.

या कायद्याखाली तिघांवर

कारवाई रविवारी करण्यात

रामपूरचे सहाय्यक पोलीस

अधीक्षक संसार सिंग यांनी

या घटनेबद्दलची माहिती

दिली. धर्मांतर करण्यात

आलेली महिला मूळची

करण्यात आलं. महिलेच्या

पतीचं निधन झाल्यानंतर

तिला

होतं.

महिलेच्या नवऱ्याचा मित्र

महिलेच्या एका मुलाची

करण्यात आल्यानंतर हा

पोलिसांनी धर्मांतरविरोधी

प्रकृती बघिडली.

प्रकार समोर आला.

98,

आरोपाखाली

तीन जणांना

उत्तराखंडमधील

प्रदेशातील

आहे.

महिलेचं

धर्मांतर

दुसऱ्या

आरोपी

असून,

सांगायचा.

विधीनंतर

त्याला

दाखल

प्रकरणी

eriod.

शहाबादमध्ये

महिलेच धर्मांतर करणाऱ्या तिघांना अटक

कायद्याखाली

जात आहे.

आनंदीबेन

धर्मांतरविरोधी

एका कोरोना चाचणीसाठी सॅम्पल घेतल्याचा मेसेज आला होता. ही व्यक्ती कुंभमेळ्याच्या कालावधीमध्ये पंजाबमध्ये होती. या व्यक्तीने आपलं आधार कार्ड आणि मोबाईल नंबरचा बनावट अहवालासाठी गैरवापर केल्याची तक्रार क्टरफ कडे दाखल केली होती. क्उटफने ही गोष्ट उत्तराखंड

खासगी लॅबने कुंभमेळ्यादरम्यान प्राथमिक तपासणी केली. त्यात असे अनेक बनावट अहवाल आढळल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या लॅबला कुंभमेळ्यादरम्यान रॅपिड ॲंटिजेन चाचणी करण्याची जबाबदारी

गन्हा दाखल

यांनी

अध्यादेश

कायद्यात

केला असून, तिघांना अटक

केली आहे. या प्रकरणाचा

तपास पोलिसांकडून केला

उत्तर प्रदेशात धर्मांतरविरोधी

कायदा लागु करण्यात आला.

आरोपीला एक ते पाच वर्षांच्या

कारावासाच्या शिक्षेची तरतूद

असून, १५ हजारांपर्यंत दंडाची

तरतूद करण्यात आलेली आहे.

PUBLIC NOTICE

r. Baban Anant Kadam, a member niveneri CHS Ltd., having address

arova Complex, Building No.1, Wind

1, Samata Nagar, Kandivali (East), lumbai - 400101 and holding the Flat

No. D1-2202 on the 22nd floor, died on

26.8.2020 without making any nomination. He was issued Share

ertificate No.15 for 5 shares bearing

onsecutive Nos. 71 to 75 against his arlier Flat No.112/2132 of Sudarshar

CHS and Share Certificate No.16, whic

The Society hereby invites claim

objection from the heir or heirs or othe claimants or objector or objectors to the

ransfer of the said shares and interest of

he deceased member in the capital

5 days from the publication of this notic

ith the copies of such documents an

ther proof in support of his / her / the

shares and interest of the decease

f no claims / objections are receive

within the period prescribed above, the Society shall be free to deal with the

hares and interest of the decease

nember in the capital / property of the ociety in such manner as is provide

under the Bye-laws of the Society. Th

laims / objections, if any, received bne society for transfer of the shares an

nterest of the deceased member in the

apital / property of the society shall be ealt with in the manner provided under

ne bye-laws of the society. A copy of th

egistered bye-laws of the society vailable for inspection by the claimar

or objectors in the office of the society

with the Secretary of the society between pm to 9 pm from the date of publication

of the notice till the date of expiry of it

ember in the capital of the society.

aims / objections for the transfer of th

as reported to have been lost.

प्रदेशच्या

मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये

देण्यात आली होती. एकूण २४ खासगी लॅब्ज

कुंभमेळ्यादरम्यान सहभागी भाविकांच्या करोना चाचण्या करत होत्या. त्यापैकी १४ जिल्हा प्रशासनाने नेमन दिलेल्या होत्या तर १० कुंभमेळा व्यवस्थापनाच्या न्यायालयाने सांगितलं होतं की सी. रविशंकर यांनी सांगितलं की तीन सदस्याची एक समिती चौकशीसाठी आहे. त्याचबरोबर ते असंही म्हणाले

इतरही सर्व लॅब्सच्य अहवालांची सखोल तपासणी केली जाईल आणि त्यानंतर ही समिती १५ दिवसांमध्ये

NEWSPAPPER (ADVERTISEMENT

NOTICE) FORMAT

NOTICE is hereby given that the

Certificate (s) for -80 (Eighty)-- Equity Shares under Folio No: 27836941

Certificate No/s:71886, having

Distinctive Nos. 290826543 to

290826622 Hexaware Technologie

Limited.(Name of the Company

tanding in the name(s) o

Narendranath Shetty_has/have beer lost or mislaid and the undersigned

has/have applied to the company to

issue duplicate Certificate(s) for the

aforesaid shares. Any person who has a claim in respect of the said shares

should lodge such claim with the

company at its Registered office at

152, Millenium Business Park, New

Mumbai, -400,710 within 21 days

from this date else the Company wil

proceed to issue duplicate

Date: 14th June 2021

Place: Mumbai

Name(s) Of Shareholder(s)

Narendranath Shetty

जर या आरोपांमध्ये तथ्य असेल तर मात्र FIR दाखल केली जाईल आणि संबंधितांवर कठोर कारवाई होईल.

तर कुंभमेळ्याचे आरोग्य अधिकारी अर्जुन सिंग सेंगर यांनी सांगितलं की कुंभमेळा व्यवस्थापनाने नेमून दिलेल्या लॅब्स या ICMR ची परवानगी असलेल्या होत्या आणि त्यांनी कुंभमेळ्यादरम्यान **RTPCR** आणि अँटिजेन मिळन दोन लाखांहन अधिक चाचण्या केल्या आहेत. त्यांना नऊ कोटीहून अधिक रक्कम मोबदला म्हणून देण्यात आली आहे.

जाहीर नोटीस सर्वांना कळविण्यात येते की, गांव नवघर वसई रोड (प.), ता. वसई, जि. पालघर स.नं. १०,११,१२ पै, फ्लॉर्ट नं. ११ वरील स.भ. १०,११,१४,५५,५ स्वाट न १ १ पर स्ति. हमंपी जीवन को-ऑप. हाऊ. सोसा. लि., मधील फ्लॅट नं. १, तळमजला, हा में. हॅप्पी होम बिल्डर्स झानी श्री. त्रिपन बॅनर्जी झांना दि. २०/०७/१९८१ रोजीच्या कराराने विवक्तना. श्री. त्रिपन ह्यांनी दि. ०७/०५/१९९१ रोजीच्या कराराने श्री. आशिषलाल चॅटर्जी ह्यांना विकला. श्री चॅटर्जी ह्यांनी दि. २४/०६/१९९४ रोजीच्य कराराने श्रीमती मलिक बानू आय. कल्यार्ण ह्यांना विकला. श्रीमती कल्याणी ह्यांनी दि २९/०४/१९९५ रोजीच्या कराराने कुमारी लैला अमिरअली राजन ह्यांना विकला त्यापैकी मे. हॅप्पी होम बिल्डर्स व श्री. त्रिपन बॅनर्जी तसेच श्री. त्रिपन बॅनर्जी व श्री आशिषलाल चॅटर्जी ह्यांच्यामध्ये झालेल्य करारांच्या मुळ प्रति, तसेच आशिषलाल चॅटर्जी व मलिकबानू आय. कल्याणी ह्यांच्यामध्ये झालेल्या मूळ करारामधील पान नं. ५/२३ ते २१/२३ ही पाने असे दस्त हरवले आहेत. सदर फ्लॅटचे मालकी हक्क निर्विवाद करण्यासाठी ह्या हरकती मागवित आहेत. तरी सदर फ्लॅट मध्ये कोणाही इसम हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिद झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आमच्या मथुरा' बंगला, हनुमान मंदीर हॉल जवळ यादव पाटील मार्ग, दिवाणमान, वसई रोड (प.) जि. पालघर, ४०१ २०२, ह्या पत्त्यावर लेखी पुराव्यासहीत कळवावे अन्यथा कोणाचेही, कोणत्याही प्रकार अधिकार नाहीत असे समजून पुढील कारवाई केली जाईल. सही/-

वकील श्री दयानंद कमळाकर मानकर

इन्टेल्लिव्हेट कॅपिटल व्हेन्चर्स लिमिटेड सीआयएन:एल२७२००एमएच१९८२पीएलसी०२८७१५ नोंदणीकृत कार्यालय: ११०४, ए विंग, नमन मिंडटाऊन, ११वा मजला, सेनापती बापट मार्ग,

ई-मेल:secretarial@intellivatecapital.com, वेबसाईट:www.intellivatecapitalventures.in सेबी (लिस्टिंग ऑब्लेगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय

–४०००१३. **कार्यालय:**(०२२)२४३९१९८०. २४३९१९३३. **फॅक्स:**(०२२)२४०३१६९

निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात मंगळवार, २२ जून, २०२ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) वेबसाईटव आणि कंपनीच्या www.intellivalecapitalventures.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. इन्टेल्लिव्हेट कॅपिटल व्हेन्चर्स लिमिटेडकरित

> लिना मोर्द (डीआयएन:००७९६३८२)

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: ओपस सेंटर, २रा मजला, सेंट्रल रोड, एमआयडीसी,

अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. दूर: ४०९८२२२२, फॅक्स: २८३६७०३७, सीआयएन क्र.:एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२ ई-मेल:investor@technocraftgroup.com, वेबसाईट:www.technocraftgroup.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही/वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शुक्रवार, २५ जून, २०२१** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची

सदर सूचना ही कंपनीच्या <u>www.technocraftgroup.com</u> वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स ज्या ठिकाणी सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर प्रसिध्द केले आहेत.

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: १४ जून, २०२१

निरज राय कंपनी सचिव

७२ दिवसांमधल्या सर्वात किमी कोरोना बाधितांची नोंद

(प्रतिनिधी) : गेल्या ७२ दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे. देशाचा पॉझिटिव्हिटी दर ४.७१ टक्के आहे. सलग सातव्या दिवशी हा दर पाच टक्यांच्या खाली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ९५ लाख १० हजार ४१० वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ८१ लाख ६२ हजार ९४७ रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या ९ लाख ७३ हजार १५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ७४ हजार

For and on behalf of SHIVENERI CHS Ltd.

Sd/- Secretar

Date: 15/06/20

र्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की श्रीमती विभा विरेंद्र वोरा, भारतीय नागरिक हे जिवदय लेन, घाटकोपर पश्चिम, मुंबई-४०००८६ येथील जमी तसेच त्यावरील तळ + ७ मजल्यांची इमारत, सीटीएर ६/८, ६/९, ७ए, ७/१, ६बी, ६/३बी, ६/४बी, ६ ५बी, ६/६बी, ६/७, ७बी, ७/२, ७/३, ७/४, ७/५ ७/६, गाव किरोळ, घाटकोपर, तालुका कुर्ला, नोंदर्ण जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर, क्षषत्रफळ ७४६.६० चौ.मी. (सेठ बॅक क्षेत्र वगळल्यानंतर) र्ह जागा माझे अशिलास विक्री करण्याबाबत व्यवहार करीत आहेत. श्रीमती विभा विरेंद्र वोरा यांनी दावा केला आहे की. ते सदर जमीन व मालमत्तेचे विद्यमान मालव

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेबाबत विक्री, वारसाह स्थिती, तारण, मालकी हक्क, भाडेपट्टा, बक्षीस किंव अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंव हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुप खालील स्वाक्षरीकर्ताकडे सदर सूचना प्रकाश तारखेपासन ७ दिवसांत आवश्यक दस्तावेजांसह कळवावे अन्यथा असे दावा विचारात घेतले जाणार नाहीत आणि त्याग व स्थगित केले आहेत असे समजले जाईल. माई अशील व्यवहार पर्ण करण्याची प्रक्रिया करतील आणि पुढे कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही. ॲड. निर्मल चोपड ठिकाण: मुंबई व्रज लिगल

१११, दामजी शामजी ट्रेड सेंटर, स्टेशन रोड.

विद्याविहार पश्चिम, मंबई-४०००८१

खरेदीदाराचे वकील

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. हेमंत तुळशीराम राणे हे जिमनीचे एकूण क्षेत्रफळ क्षेत्र सुमारे ७५.९५ गुंठे, सर्व्हे क्र.८७, हिस्सा क्र.१, गाव पोमन, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील जिमनीचे मालक व ताबेदार आहेत.

त्यांना माझ्या अशिलाच्या नावे उपरोक्त जिमनीचे अभिहस्तांकन करारनामा करण्याची डच्छा आहे.

जर कोणास सदर व्यवहाराबाबत किंवा विद्यमान करारनामा असल्यास किंवा सदर जिमनीवर दावा असल्यास त्यांनी कृपया माझ्याकडे खाली नमुद केलेल्या संपर्क तपशिलानुसार ७ दिवसांत संपर्क करावा. सही/-

ॲड. शंभु एम. झा द्कान क्र.४४, संस्कृती नालांसोपारा-वसई लिंक रोड, नालासोपारा (पूर्व)-४०१२०९.

मोबा.:९३२००७१९२४

shambhumjha@gmail.com

PUBLIC NOTICE

client Mr. Shivram Rajanna Vodnala is lawful womer / occupier of Flat premises bearing Flat No. 1604, 16 th Floor, C-Wing, Shree Laxmi Cooperative Society, bearing C.S. No. 1/286 and 473 of Lower Parel Division, S.S. Amrutwar Marg, G/South Ward, Worli, Mumbai-400 013. That the said flat is allotted to him by permanent alternate accommodation, possession letter dated 24/12/2020 in lieu of old hutment structure which is belongs to Late Smt. Gangubai Rajanna Vodnala and the said Late Smt. Briramula, 2. Smt. Rajeshwari Rames Briramula, 3. Shri Rajagangarar janna Vodnala, 4. Shri Gar odnala & 5. Smt. Laxmi Arvind Madhuri an ney all are released their share by executing eased Deed dated 20/04/2021 which uly registered vide Sr. No. BBE-5-4954-202

nt Mr. Shivram Raianna Vodnala is lawf

duly registered vide Sr. No. BBE-5-4954-2021 dated 22/04/2021 since then my client Mr Shivram R. Vodnala is in use, occupation and possession of the said Flat premises That the said flatis free from all encumbrances Any person/s claiming any right, title o claim, should intimate me, within 14 days o publication of this Public Notice, falling which it will be presumed that there is no right, o claim by anyone and the same has beer waived.

Alay Kappilia

waived. Ajay Kanojia Date: 15/06/2021 Advocate High Cour

dajanna Vodnala and the said Late Smt Sangubai Rajanna Vodnala expired of 3/09/2018 leaving behind 1. Smt. Saraswat

शिक्का

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी,

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मृजला, ८३ डॉ. ॲनीं बेझट रोड, वरळी,

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : ACC / X / 99 / 2021 सार्वजनिक न्यासाचे नाव : Uttam Foundation ... बाबत. Mr. Krishna Utttam Naravane ... अर्जदार.

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग मुंबई

मुंबई-४०००१८

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम. १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जगम मिळकत : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०१/०३/२०२१ रोजी दिली.

> अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग, मुबई

कोटक महिंद्र बँक लिमिटेडच्या वकील नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुबई

मुंबई-४०००१८

चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : सधआ-१०/४६९/२०२१

सार्वजनिक न्यासाचे नाव : EARTH POTTER CHARITABLE TRUST ... बाबत. MR. HANIF ZAKHRIA GALWANI ... अर्जदार.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्या येते की, सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जगम मिळकत : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनाक १७/०३/२०२१ रोजी दिली.



अधीक्षक (न्याय शाखा). सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

सही/

मनीषा पटेल

सर्व सबधित लोकास जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या

मालकीची आहे काय? अ) जंगम मिळकत : रोख रु. १०००/-

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सागावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

१४/०६/२०२१ रोजी दिली.

शिक्का

नवी दिल्ली, दि. १४,

३०५ वर पोहचलीय.